### Mitsuchem Plast Ltd.

(Formerly known as Mitsu Chem Pvt. Ltd.)

329, Gala Complex, Din Dayal Upadhyay Road, Mulund (W), Mumbai - 400 080, Maharashtra, INDIA.

T: + 91 22 25920055 F: + 91 22 25920077 E: mcpl@mitsuchem.com W: www.mitsuchem.com

CIN: L25111MH1988PLC048925

Date: January 28, 2021

**BSE** Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street Mumbai- 400001

Script Code: 540078

Dear Sir/Madam.

Sub: Newspaper Advertisement for Notice of Board Meeting pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015

In compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper advertisements published in Business Standard (all editions) and in Mumbai Lakshadeep on January 28, 2021 with respect to announcement of Board Meeting scheduled for approval of Unaudited Financial Results for the quarter/ nine months ended December 31, 2020 along with the Limited Review Report thereon.

Kindly take the same on record.

Thanking you.

Yours truly,

FOR MITSU CHEM PLAST LIMITED Journal Chakter

Drishti Thakker **Company Secretary** 

Encl: as above

You visualise...we mold

For MITSU CHEM PLAST LIMITED

Chairman and Whole-Time Director

Jaqdish Dedhia

**ASHOK LEYLAND LIMITED** Registered Office: 1, Sardar Patel Road, Guindy, Chennai - 600 032 [el:+91 44 2220 6000 Fax:+91 44 2220 600 CIN: L34101TN1948PLC000105 Website: www.ashokleyland.com

NOTICE NOTICE is hereby given pursuant to Regulation 29, read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday. February 11, 2021 at Chennai to inter alia consider and approve the standalone and consolidated unaudited financial results of the Company for the quarter ended December 3<sup>o</sup>

The Notice is available on the Company's website at www.ashokleyland.com and on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com. For Ashok Levland Limite

Company Secretary HINDUJA GROUP

TAMILNADU INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION LTD. NO. 19-A, RUKMANI LAKHSMIPATHY ROAD, EGMORE, CHENNAI – 600 008 Phone: +91 44 28554479, 28554480 | Fax: +91 44 28553729 | E-mail: careers@tidco.com

**Supplement Recruitment Notification** for the post of Assistant General Manager - Projects (Infrastructure) Supplement Notification No. TIDCO/Admin/Recruitment/2020-1, Date: 27.01.2021

TIDCO vide Notification No.TIDCO/Admin/Recruitment/2020 dated 24.11.2020 had invited online applications for direct recruitment to the posts of AGM-Projects (Project Management), AGM-Projects(Infrastructure), AGM-Projects(Investment), Manager (Accounts) / Accounts Officer & Manager (Secretarial).

In continuation of the said Notification, TIDCO has revised the qualification for the post of AGM-Projects (Infrastructure). Applications are invited through online mode from the eligible candidates who are fulfilling the revised qualification from 27.01.2021 to 07.02.2021 5.00 pm through the website www.tidco.com. Candidates previously applied for this position, need not re-apply.

For the revised qualification, please visit the official website www.tidco.com. All other details and conditions stipulated in the Notification No.TIDCO/Admin/Recruitment/2020 dated 24.11.2020 will remain unchanged.

DIPR/148/Display/2021

**CHAIRPERSON & MANAGING DIRECTOR** 

# NMDC Limited

### (A Government of India Enterprise) Khanij Bhavan, 10-3-311/A, Castle Hills, Masab Tank, Hyderabad-500028 Telangana, CIN:L13100TG1958GOI001674

### CONTRACTS DEPARTMENT ender Enquiry No: HO(Contracts)/NISP/Maint/Inst/763

NMDC Limited, A "NAVARATNA" Public Sector Company under Ministry of Steel, Govt. of India, invites online bids from experienced domestic bidders for Maintenance of Instrumentation Installation of RMHS, Cokeoven, By-product, Sinter Plant and respective auxiliaries for a period of 2 years for 3.0 MTPA Integrated Steel Plant at Nagarnar near Jagdalpur, Chhattisgarh State.

The detailed NIT and Bid documents can be viewed and /or downloaded from NMDC website:http://www.nmdc.co.in Central Public Procurement portal http://www eprocure.gov.in/epublish/app & MSTC portal https://www.mstcecommerce.co.il eprochome/nmdc from 28.01.2021 to 10.02.2021. For accessing the bid document from MSTC portal, bidders to visit MSTC website and

search Tender Event No. NMDC/H0/103/20-21/ET/789. The Bidders, on regular basis are required to visit the NMDC website / CPP Portal / MSTC

website for corrigendum, if any, at a future date.

For further clarification, the following can be contacted

upon the judgement debtor,

Chief General Manager (Contracts), NMDC Limited, Hyderabad, Fax No.+91-040-23534746, Tel No.+91-040-23532800, email: steelcontracts@nmdc.co.in

'FORM 'Z' (see Sub-rule(11(d-1))of rule 107) Possession Notice For Immovable Property

Whereas the undersigned being the Special Recovery And Sales Officer of the Shri. K. R. Jadhav under the Maharashtra Co-Operative Societies Rules, 1961 issued a demand Notice dated 27.10.2018 calling

Shri./Ms. Jaywant Narayan Gadage to repay the amount mentioned in the notice being Rs. 18,36,408/- (in words. Eighteen Lakh Thirty Six Thousand Four Hundred Eight Only) with date of receipt of the said notice and the judgement debtor having failed to repay the amount

the undersigned has issued a notice for attachment dated 22.11.2018

The judgement debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgement debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described here

in below in exercise of powers conferred on him/her under rule 107 (11) (d-1) of the Maharashtra Co-Operative Societies Rule, 1961 On this 19th day August 2019.

The judgement debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with property and any dealings with the property will be subject to the charge of the Shri. Jaywant Narayan Gadage. Room No. 367, Ajinkyatara Co-Op Housing Society. Makadwala Chawl, Near Shri Marimata Mandir, Ramnagar A ward,

Ghatkopar (W) Mumbai- 400086. for an amount Rs. 25,26,538/- and

All that Part and parcel of the property consisting of Room No.367, Ajinkyatara Co-Op Housing Society. Makadwala Chawl, Near Shri Marimata Mandir, Ramnagar A ward, Ghatkopar (W), Mumbai-400086.

Description Of the Immovable Property:-

sd/-

sd/( K. R. Jadhav)
Special Recovery And Sales Officer
( Dept., Govt. of Maharashta.
Deemed to be Civil Court U/S
156 of Maharashtra Co-op Soc. Act.1960 )

and attached the property described herein below.

Chief General Manager (Contracts)

Place: Mumbai

Date: January 27, 2021.

## GOVERNMENT OF JHARKHAND HAZARIBAGH MUNICIPAL CORPORATION,

MITSU CHEM PLAST LIMITED CIN: L25111MH1988PLC048925

Regd. Office: 329, Gala Complex, 3rd Floor, Din Dayal Upadhyay Marg,

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 (1) (a) read with 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the

Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, February 2, 2021 at 5.00 p.m., inter-alia to consider, review and adopt Unaudited Financial Results

for the quarter/nine months ended December 31, 2020. Pursuant to Regulation 47(2)

of the said Regulations, the said Notice may be accessed on the Company's website www.mitsuchem.com and may also be accessed on the website of BSE Ltd. a

	HAZARIBAG						
Very St	ort e-Tender Notice						
NIT No.: UDD/HMC	HZB/ 15/2020-21 Date: 27.01.2021						
Name of the Work	"Expression of Interest (EOI) for						
	Empanelment of Agencies/Consultants for						
	program management and Preparation of						
	Action Plans For feasibility study, strategic						
	planning ,monitoring & evaluation of						
20 1000 1000 1000 1000 1000 1000 1000 1	Hazaribagh Municipal Corporation						
Mode of submission of	Physical submission through speed						
Bid	post/registered post/ courier or in person						
Cost of Tender/EOI INR 1,000/- (INR One Thousand Only)							
Document	(Non-refundable) inclusive of 18% GST, in the						
Bocument	form of Demand Draft drawn in favour of						
	"Municipal Commissioner, Hazaribag						
	Municipal Corporation"						
	payable at Hazaribag or in the form of RTGS						
	transfer. Details for NEFT/RTGS transfer are						
	as below:-						
	INR 100,000.00/- (INR one lac Only) in the						
	form of a Demand Draft/FDR/Bank Guarantee						
Earnest Money Deposit	issued by a Nationalized / Scheduled Bank, in						
Commence of the Commence of th	favour of "Municipal Commissioner,						
	Hazaribag Municipal Corporation" payable						
Date of publication of	at Hazaribag						
Tender/RFE on website	28.01.2021						
Last Date/Time for	6						
submission of	09 03 3031to 15:00 U						
Bids [Bid Due	08.02.2021 upto 15:00 Hrs						
Date]							
Last Date for submission	00 00 0000 -+ 45 00 U						
of Hard Copy of document	09.02.2021 at 15:00 Hrs						
Bid opening date	10.02.2021 at 11:00 Hrs						
Bid submission address	Hazaribag Municipal Corporation, Hazaribag.						
77 1 1	nancia de la compania del la compania de la compania del la compania de la compania de la compania del compania del compania de la compania de la compania d						

9431336569 Helpline no. municipality\_08@rediffmail.com E-mail:

(Rs.in Lakhs except per share data)

Add. Municipal Commissioner Hazaribagh Municipal Corporation PR 240218 (Urban Development) 20-21 (D)

**E-AUCTION SALE NOTICE** S. Kumars Nationwide Limited - In Liquidation

Under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 B2-501, Marathon Nextgen Realty (Innova building), Lower Parel, Mumbai - 400013. Date & Time of E-Auction:

Friday, February 12, 2021 from 12.00 pm to 2.00 pm E-Auction Sale of Commercial Premises of S. Kumars Nationwide Limited - In Liquidation on "As is where is basis", "As is what is basis", "Whatever there is

Lot No.	Description	Carpet Area (Sq. ft.)	Reserve Price (Rs. Crores)	EMD Amount (Rs. Crores)	Incremental Bld Amount (Rs.)	
1.	B2-501 & C-501, 5th floor, Innova Building of Marathon Next Gen Realty, Lower Parel, Mumbai - 400013 (16 Car Parking) along with Furniture, Fixture & Equipment	11,466.00		2.50	10,00,000	

- . The Description of assets under e-auction sale and terms & conditions of such e-auction sale are provided in E-Auction Process Memorandum available on website of approved service provider M/s e-procurement Technologies Limited (Auction Tiger) - https://ncitauction.auctiontiger.net. For clarifications contact: Mr. M. K. Nadhwa at +91 9867555613 or email at lq.sknl@gmail.com.
- . The intending bidders must deposit Earnest Money Deposit (EMD) amount by February 9, 2021 till 5.00 PM through DD/NEFT/RTGS in the Account of 'S. Kumars Nationwide Limited - In Liquidation, Account No.: 0187102000006224, IDBI Bank Branch: Lower Parel, Mumbai, IFSC Code – IBKL0000187.
- 3. The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel the e- auction at any stage without assigning any reason thereof.

Date: January 28, 2021 Place: Mumbai

Om Prakash Agrawa Registration Number: IBBI/IPA-001/IP-P00201/2017-18/10444

Place: Mumbai Date: 28.01.2021

OIPR No - 30005/11/0150/20-21

### 'FORM 'Z' (see Sub-rule(11(d-1))of rule 107) Possession Notice For Immovable Property

Whereas the undersigned being the Special Recovery And Sales Officer of the Shri. K. R. Jadhav under the Maharashtra Co-Operative Societies Rules,1961 issued a demand Notice dated 27.10.2018 calling upon the judgement debtor,

Shri./Ms. Mangesh Ramdas Arote, to repay the amount mentioned in the notice being Rs. 42,60,854/-(in words. Forty Two Lakh Sixty Thousand Eight Hundred Fifty Four Only) with date of receipt of the said notice and the judgement debtor having failed to repay the amount the undersigned has issued a notice for attachment dated 22.11,2018 and attached the property described herein below.

The judgement debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgement debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described here in below in exercise of powers conferred on him/her under rule 107 (11) (d-1) of the Maharashtra Co-Operative Societies Rule, 1961 On (11) (d-1) of the Manarasr this 19<sup>th</sup> day August 2019.

The judgement debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with property and any dealings with the property will be subject to the charge of the Shri. Mangesh Ramdas Arote. Room No. 669, Sant Dnyaneshwar Co-Op Housing Society. Chawl No. 06, Near Ganesh Mandir, Golibar Road, Ramnagar, Ghatkopar (W) Mumbai- 400086. for an amount Rs. 60,32,115/- and interest the search.

Description Of the Immovable Property :-All that Part and parcel of the property consisting of Room No. 669, Sant Dnyaneshwar Co-Op Housing Society, Chawl No. 06, Near Ganesh Mandir, Golibar Road, Ramnagar, Ghatkopar (W)

Mumbai- 400 086. Place: Malwani, Malad (W), Mumbai- 400095 Date: 28/01/2021

OSBI

The Branch will be shifted to New Premises having address as

Neville House, J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001

on Saturday, 30-01-2021 (Date). It is hereby informed to al

concerned and specifically to all the Locker Holders to vacate their

respective Lockers on or before the above date as a precaution to

avoid any Loss/Damage of delicate/important items if any which

may have been stored in the lockers. The locker operations will

resume in the New branch premises at regular timings as usual from

01-02-2021 (date). The bank will not be held responsible for any

loss/damage caused to any such items while shifting/in transit.

CIN: U13100OR1956SGC000313, www.omcltd.in

EXPRESSION OF INTEREST

Contributory Provident Fund for the Staff of Odisha

Mining Corporation Ltd., Bhubaneswar is desirous to

invest its Trust Fund amounting to Rs 8.00 Crore in

Categories-I on dt. 28.01.2021. Interested Brokers / Dealers

are requested to visit our website **www.omcltd.in** for detail.

**ODISHA MINING CORPORATION LIMITED** 

Seal

sd/(K. R. Jadhav)

Special Recovery And Sales officer
(Dept., Govt. of Maharashta.
Deemed to be Civil Court U/S 156 of

(•)DISHA

Secretary (CPF)

January 27, 2021

## **RANE (MADRAS) LIMITED**

Place: Malwani, Malad (W), Mumbai- 400095

Date: 28/01/2021

Seal

CIN: L65993TN2004PLC052856

Regd. Office: "MAITHRI", 132, Cathedral Road, Chennai - 600 086. Visit us at: www.ranegroup.com

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter Ended and Nine Months Ended December 31, 2020

		Standalone					Consolidated				
S.	Particulars Particulars	Quarter Ended			Nine Months Ended		Quarter Ended			Nine Months Ended	
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
		31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019
1	Total Income from Operations	39,182.26	28,432.49	27,533.40	76,879.56	85,132.58	42,722.82	31,844.69	31,620.82	85,559.96	99,131.49
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	3,176.14	937.96	345.09	904.06	1,096.97	1,579.07	(704.20)	(745.16)	(4,335.11)	(2,690.11)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	3,176.14	937.96	345.09	904.06	1,096.97	1,579.07	(704.20)	(745.16)	(4,335.11)	(2,690.11)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	2,146.56	640.17	372.81	595.86	966.87	549.49	(1,001.99)	(717.43)	(4,643.31)	(2.820.05)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)		0620012500000	100000000000000000000000000000000000000	remarking of	702/09/09 - 0/020			300 (000 000 000 000	ALEXAND POLICE CANADA	San real land recover
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		766.22	335.02	863.02	891.15	(117.88)		(1,166.16)		(3,308.01)
6	Equity Share Capital	1,255.39	1,255.39	1,197.32	1,255.39	1,197.32	1,255.39	1,255.39	1,197.32	1,255.39	1,197.32
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited			3-3				-			
	Balance Sheet of the previous year										
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)										
	(Not annualised for the quarter and nine months ended)										
	1. Basic:	17.10	5.10	3.11	4.75	8.08	4.38	(7.98)	(5.99)	(36.99)	(23.55)
	2. Diluted:	17.10	5.10	3.05	4.75	8.02	4.38	(7.98)	(5.86)	(36.99)	(23.38)

The above is an extract of the detailed format of Quarterly Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on the Stock Exchange websites; www.bseindia.com and www.nse the company's website-www.ranegroup.com Note:

1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on January 27, 2021. 2. A limited review of the unaudited standalone and consolidated financial results of the Company has been carried out by the statutory auditors. Corresponding figures for all periods prior to the quarter

ended September 30, 2020, included in the above results were reviewed / audited by the previous auditors of the Company.

3. During the year ended March 31, 2020, the Company / Group had assessed the recoverable value of its investment, loans and other financial assets/ net assets in an operating wholly owned step down subsidiary) and provided for an impairment aggregating to Rs. 3 757 54 Lakhe by ended March 31, 2020. In order to carry out the above assessment, projections of future cash flows based on long-term forecasts, including selling price as well as volumes were estimated over the next five years. The estimation of sales volumes was based on management's assessment of probability of securing the new businesses in the future, adverse business impact and uncertainties arising due to COVID-19 pandemic to the extent known. Based on the assessment done for the Quarter ended December 31, 2020, no further impairment was considered necess

4. The company / group has assessed the impact of COVID-19 on its financial statement based on the internal and external information, to the extent known and available, up to the date of approval of these financial statements and expects to recover the carrying amounts of investments, loans, property, plant and equipments, intangible assets, trade receivable, inventories and other financial assets. 5. The Company's operations for the quarter ended June 30, 2020 were suspended for part of the quarter on account of the lockdown announced by the Government of India consequent to the outbreak of

COVID-19 pandemic. The results for the nine months December 31, 2020 are, therefore, not comparable with the nine months ended December 31, 2019.

6. Subsequent to the quarter ended December 31, 2020, the Company has received Rs. 25 crores from Rane Holdings Limited as warrant exercise price towards conversion of the outstanding 11,61,440 warrants issued on preferential basis and has allotted equivalent equity shares of Rs. 10 each fully paid up on January 07, 2021. Consequently, the issued and paid up capital stands increased by 11,61,440 equity shares of Rs.10/- each fully paid-up towards which listing & trading approvals are awaited from BSE and NSE. For Rane (Madras) Limited

PUBLIC NOTICE This notice is to Inform the Public at large that Mrs Champabai Hastimal Kothari who was Co-owner along with her son Mi Kumarpai Hastimal Kothari in Flat No. B-504 Vardhman Heights CHS Ltd, T.B. Kadan Marg, Byculla, Mumbai-400027 expired or 19/11/2019 leaving behind her son as he only legal heir.Mr Kumarpal Hastimal Kothar has made an application in Vardhman Heights CHS Ltd., to transfer the flat and share in his name. we hereby invites claims/objections from the heir/s/third party within a period of 15 days from this notice

Any person having any kind of claim/objection should contact the Chairman/Secretary of Society with copies of such document proofs, in support-of their claims, demand

no claims/objections are received with 15 days of this notice, then the Society w be free to transfer the share of late Champabai Hastimal Kothari in above Flat co-owner and son Mr Kumarpal Hastima Kothari and no claims thereafter will t For and on behalf of

Vardhman Heights CHS Ltd Date: 28-01-2021

# **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given to the public at large that my client name 1; Mr. SRINIVAS MUKKARI 2) Mrs. RICHA MUKKARI have purchased he flat from Mrs. KHUSHBU ASHOK KULARIA vide an Agreement which is Registered in the office of the Sub Registrar Andheri city vide document no. BDR-9-126-2021 dated 05-01 2021. Property details are Flat no. 502, 5th Fir, "C" Wing, in "SURESH SMRUTI CHSL" admeasuring about 40 Sq. Mtr. Built up area constructed on land bearing CTS No. 737 Prathamesh Complex, Veera Desa Road, Azad Nagar, Andheri (west) 400 053. Village - Oshiwara, Taluka Andheri, & District Mumbai. bearing old Society Reg. No. BOM/W-K/W/HSG/TC-8870/95-96 Dated 12th March 1996. The said Flat was in the name of 1) Mr RamPrakash Jain & 2) Mr. Mahesh Jain, and They purchase the flat from Mr. Dinesh B. Salecha (builders) through agreement which was unregistered in the year 1993 dated 30th December 1993. Mr Ashok Purushottam Pradhai purchased the same flat from 1) Mr Ram Prakash Jain & 2) Mr. Mahesh Jain through agreement which was unregistered in the year 2001. Dated 26th December 2001. Smt. Khushbu Ashok Kularia nurchased the same flat from Mr. Ashok Purushottam Pradhan vide an Agreement which is Registered in the office of the Sub-Registrar Andheri city vide documen no. BDR -1-381-2006 dated 16-01 2006. share certificate of flat no. 502 bearing its share certificate no. 43 are in the name of 1) Mr. Srinivas Mukkari & 2) Smt. Richa Mukkari

Unregistered Agreement which is done between A) 1) Mr RamPrakash Jain 2) Mr. Mahesh Jain & Mr. Dinesl B. Salecha (builders) B) Mr. Ashok Purushottam Pradhan & 1) Mi RamPrakash Jain 2) Mr. Mahesh Jain have been misplaced by Mr. Ashol Magharam Kularia for which Mr. Ashol Magharam Kularia had already lodged a complaint at Boriwali Police Than Police station vide complaint No 210/2021 dated 16-01-2021.

If anyone finds the document o any person(s) having any claim in respect of the above referred property or part thereof by way of sale exchange, mortgage, charge, gift maintenance, inheritance, possession lease, tenancy, sub tenancy, lien license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust any gift deed, will, mortgage, or any type of claim in respect of above said property for claiming the title of the property, please file objection within 7 days from the date of publication of this notice. For filing of objection in

vriting, address is as below. (Adv. Aditya H. Gade) **High Court, Mumba** A.G. Associates 401, Gajanan Commercial Complex Above Global Business centre Near Cidco Bus stop Thane West - 400 601

# SVP

### SVP GLOBAL VENTURES LIMITED CIN: L17290MH1982PLC026358

Registered Off.: 97, Maker Tower F, 9th Floor, Cuffe Parade, Mumbai - 400 005 Tel.: +91 22 4029 0011, Fax: +91 22 4029 0033 Website: svpglobal.co.in; Email: contact@pittie.com

# NOTICE

Notice is hereby given that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013, read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, (including any statutory modification (s) or re-enactment (s) thereof for the time being in force ("the Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and the General Circular No. 17/2020 dated April 3, 2020, in relation to "Clarification on passing of ordinary and special resolutions by companies under the Companies Act, 2013 and the rules made thereunder on account of the hreat posed by COVID - 19" issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India "MCA Circulars"), and such other applicable laws and regulations, the approval of Members of SVP Global Ventures Limited ("the Company") is being sought for the following Resolution by way of Postal Ballot (only through remote e-voting process)

- i. Increase in Authorized Share Capital
- ii. Issue of Equity Warrants on Preferential basis

terms of the MCA Circulars, the Company has sent the Postal Ballot Notice along with explanatory Statement, in electronic form, on Wednesday, January 27, 2021, to all Members of the Company whose names appear in the Register of Members as on Friday, January 22, 2021 (cut-off date), who have registered their e-mail address with the Company (in respect of shares held by them in physical form) or with their Depository Participants (in respect of shares held by them in dematerialized form) and made available to the Company by the espective Depositories. The hard copy of the Postal Ballot Notice along with postal ballot mms and pre-paid business reply envelope will not be sent to the members for the postal allot, in accordance with the requirements specified under the MCA Circulars. The Communication of the assent or dissent of the members would take place through the remote

To enable participation in the remote e-voting process by those shareholders, to whon Physical Postal Ballot Notice could not be dispatched, the Company has made appropriate urrangements with its Registrar and Share Transfer Agent for registration of email addresses terms of the above mentioned Circular.

he process for registration of email addresses is as under

lease provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL -16 digit DPID+CLID), Name, client master or copy of Consolidated Account Statement, PAN (selfed scanned copy of PAN card), AADHAR self-attested scanned copy of Aadhar card)

Members who hold shares in dematerialized form Members who hold shares in physical form Please provide necessary details like Folio No., Name of Shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar card) by email to Company/RTA

Voting rights shall be reckoned on the paid-up value of equity shares registered in the name of Members as on January 22, 2021. A person who is not a Member on the cut-off date shall treat this notice for information purposes only.

Members are requested to note that the voting on the busines commence at 9.00 a.m. (IST) on Thursday, January 28, 2021 and will end at 5.00 p.m (IST) on Friday, February 26, 2021. The e-voting module will be disabled for voting thereafter. olution is cast by a member, the member shall not be allowed to change

The Company has engaged the services of M/s Skyline Financial Services Private Limited (Registrar and Share Transfer Agent) for providing e-voting facility to all its Members. Further, the Company has appointed Mr. Shravan A. Gupta, Practicing Company Secretary ser to the Postal Ballot process

The Postal Ballot Notice can also be downloaded from the Company's website a www.svpglobal.co.in(https://www.svpglobal.co.in/pdf/corporategovernance Postal%20ballot%20notice.pdf)

To understand the process of e-voting, members are requested to go th the Postal Ballot Notice or refer to the FAQs at <u>www.evotingindia.com</u>. For any grievance or query, Members may write to the Company Secretary at the registered email id <u>contact@pittie.com</u> or contact Mr. Subhash Dhingreja, Manager, M/s Skyline Financial Services Private Limited, Registrar and Share Transfer Agents at contact no.

022-49721245/022-285 11 022, e-maid id: subhashdhingreja@skylinerta.com The results of the voting by Postal Ballot (along with Scrutiniser's report) will be announced by the Chairman of the Company on or before Saturday, February 27, 2021 at the registered office of the Company and will also be displayed on the website of the Company <a href="https://www.svpglobal.co.in">www.svpglobal.co.in</a> besides being communicated to the Stock Exchanges, Depositories and Share Transfer Agent. For SVP Global Ventures Limited

Place: Mumba Date: January 28, 2021

Navita Sharma Company Secretary

# **Mahindra** EPC

# MAHINDRA EPC IRRIGATION LIMITED

(Formerly known as EPC INDUSTRIÉ LIMITED)

Registered Office: Plot No. H - 109, MIDC, AMBAD, NASHIK - 422 010.

Website: www.mahindrairrigation.com, Email: info@mahindrairrigation.com, CIN No-L25200MH1981PLC025731

Tel: 91 253 2381081/82, Fax: 91 253 2382975

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31<sup>87</sup> DECEMBER, 2020

_	Y			**************************************	200-200-200-200			-				7.	ks. In Lakhs
				Stand	alone			Consolidated					
Sr.		Quarter Ended		Nine Months Ended Year Ended		Quarter Ended			Nine Months Ended		Year Ended		
No.	Particulars	31-Dec-20	30-Sep-20	31-Dec-19	31-Dec-20	31-Dec-19	31-Mar-20	31-Dec-20	30-Sep-20	31-Dec-19	31-Dec-20	31-Dec-19	31-Mar-20
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income	8,097.91	5,559.74	8,310.56	18,475.00	20,197.55	28,528.57	8,097.91	5,559.74	8,310.56	18,475.00	20,197.55	28,528.57
2	Net Profit for the period before Tax	956.77	575.38	1,049.07	1,971.06	1,951.63	3,240.00	962.39	559.98	1,036.75	1,945.15	1,927.30	3,215.33
3	Net Profit for the period after Tax	764.89	425.01	777.07	1,515.18	1,371.28	2,328.65	770.51	409.61	764.75	1,489.27	1,346.95	2,303.98
4	Total Comprehensive Income for the period	759.09	423.16	774.51	1,511.77	1,362.25	2,328.29	764.71	407.76	762.19	1,485.86	1,337.92	2,303.62
5	Paid-up Equity Share Capital (face value of Rs. 10/- each)	2,778.37	2,778.37	2,778.37	2,778.37	2,778.37	2,778.37	2,778.37	2,778.37	2,778.37	2,778.37	2,778.37	2,778.37
6	Reserves as per Balance Sheet of previous accounting year	•	*	*		-	14,288.40	0#6	-		-		14,248.77
7	Earnings per share of Rs.10/- each*												
	Basic	2.75*	1.53*	2.80*	5.45*	4.94*	8.38*	2.77*	1.47*	2.75*	5.36*	4.85*	8.29*
	Diluted	2.74*	1.52*	1.17*	5.43*	4.92*	8.35*	2.76*	1.47*	2.74*	5.34*	4.83*	8.26*

Earnings per share for the interim period is not annualised.

Place: Nashik

Date: January 27, 2021


- 1. The above unaudited standalone and consolidated financial results were reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors of the Company at their meeting held on January 27, 2021.
- 2. The above is an extract of detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the website https://www.bseindia.com, https://www.nseindia.com and on the Company's website www.mahindrairrigation.com.

For and on behalf of Board of Directors

Ashok Sharma **Managing Director** 

मुंबई, दि. २७, (प्रतिनिधी) : राज्यातील बहुतेक जिल्ह्यांतील शाळांमध्ये बुधवारपासून पाचवीपासूनचे वर्ग भरणार असताना, मुंबईतील शाळा मात्र बंदच राहणार आहेत. मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत पालिकेने अद्यापही निर्णय घेतलेला नाही. दहावीच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असतानाही शाळा सुरू न झाल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक हवालदिल झाले आहेत. राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास २३ नोव्हें बरपासून परवानगी देण्यात आली. विविध जिल्हा प्रशासनांनी शाळा सुरू करण्यास टप्प्याटप्प्याने परवानगी दिली. मात्र, मुंबई पालिका क्षेत्रातील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. त्यानंतर आता बुधवारपासून (२७ जानेवारी) राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार बहुतेक जिल्हा परिषदांनी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तर काही स्थानिक प्रशासनांनी १ फेब्रुवारीपासून वर्ग सुरू करण्याचे निश्चित केले आहे. मुंबईतील शाळा मात्र २७ जानेवारीपासूनही सुरू होणार नसल्याचे दिसत आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाने सोमवारीही शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे राज्यातील बहतेक सर्व भागांतील शाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरीही मुंबईतील

# अंबरनाथ-बदलापूर दरम्यान दुर्घटना; एका कामगाराचा मृत्यू



अंबरनाथ, दि. २७, (प्रतिनिधी) : अंबरनाथ-बदलापूर दरम्यान दुरुस्ती वाहन घसरुन दुर्घटना झाली आहे. पहाटे देखभालीचं काम सुरु असताना ही दुर्घटना घडली. रात्री २ ते पहाटे ५ वाजेपर्यंत या मार्गावर देखभालीचं काम करण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला होता. दुर्घटनेनंतर परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दुर्घटनेमुळे अंबरनाथ आणि बदलापूरदरम्यान डाऊनच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. या दुर्घटनेत दोन कंत्राटी कामगार जखमी झाले होते. त्यांना कल्याण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून दुसऱ्याची प्रकृती स्थिर आहे. मृतदेह बदलापूरमधील ग्रामीण रुग्णालयाकडे

जाहीर नोटीस

याद्वारे कळविण्यात येते कि. कै. विष्ण सवाईराम

आंडे राहणार अ / ७०३, वर्सीवा सोसायटी प्लॉट नं

२. एस. व्ही. पी. नगर- म्हाडा . ऑप्पो टेलीफोन

एवसचेंज अंधेरी (प) मुंबई ७३ हे कार्यरत निवृत शासकीय कर्मचारी दिनांक ११. ०८. २०२० रोजी

मयत झाले. मृत्यू पश्चात त्यांना पुढे नमूद केल्याप्रमाणे कायदेशीर वास्स आहेत.

१)यशोदा विष्णू आडे - ५१ - पत्नी २)आशिष विष्णू आडे - २९ - मुलगा

३)अश्विन विष्णे आडे - २६ - मलगा

४)एष्टार्या विष्णू आडे - २२ - मुतानी उक्त नमूद वारसांना उक्त नमूद मृत व्यक्ती प्रधात त्यांच्या निवृत्त वेतन / बँक ठेवी / प्रॉल्स्डिंड फ़ंड्,

तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांच्याकडे केला

----त्याअनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असत्यास

त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय, दादा भाई नौरोजी रोड, अंधेरी (प) मुंबई ४०००५८

यांच्याकडे लेखी पुराव्यासह नोटीस प्राप्त झाल्यापासून् ७ दिवसात् संपर्क साधावा, अन्यथा

प्रकरणी आंक्षेप नाही असे समजून निर्णय घेण्यात

**यशोदा विष्णू आडे** अ / ७०३, वर्सोचा सोसायटी प्लॉट नं. २, एस.

व्ही. पी. नगर म्हाडा . ऑप्पो टेलीफोन एक्सचेंज

NOTICE

nolding, Flat No A-501, has expired on 23-

For EASTERN COURT CHS LTD.

Secretary/ Chairman

ador

ॲडोर मल्टी प्रोडक्टस् लिमिटेड

ॲडोर हाऊस, ५वा मजला, ६ के दुभाष मार्ग,

फोर्ट, मुंबई-४००००१

ई मे ल: cs.adormultiproducts@gmail.com,

www.adormultiproducts.com

सीआयएन:एल८५११०एमएच१९४८पीएलसी३१०२५३

\_\_ बोर्ड मिटींगची सूचना

सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ

इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड

डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यूलेशन्स

२०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम

४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे

की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या

तिमाहीकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात

घेणे व मान्यता देणे याकरिता शुक्रवार,

५ फेब्रुवारी, २०२१ रोजी स.११.३०वा.

ग्डार हाऊस, ५वा मजला, ६ क दभा

मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१ येथे

कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार

www.adormultiproducts.com

वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या

www.bseindia.com वेबसाईटवर

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

ॲडोर मल्टी प्रोडक्टस लिमिटेड

कं पनीच्या

पिंकी शर्मा

सूचना

सध्दा उपलब्ध आहे.

२७.०१.२०२१

अंधेरी (प) मुंबई ५३

मुंबईत मुबह, ाद. २७, (आजाराजा) उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून, सध्या ६ हजार १५९ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरदिवशी आढळणाऱ्या रुग्णांची आहे. दरम्यान, सोमवारी ३४८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ७ जणांचा मृत्यू झाला. सोमवारी ५०८ रुग्ण

कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत २ लाख ८८ हजारांहून अधिक म्हणजेच ९४ टक्के रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. उपचाराधीन रुग्णांपैकी सुमारे ३०० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. मुंबईतील रुग्ण वाढीचा सरासरी संख्या कमी होत असल्याने दिलासादायक चित्र दर ०.२१ टक्क्यांवर स्थिर आहे. रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी तब्बल ४८६ दिवसांपर्यंत म्हणजे एक वर्षांहुन जास्त झाला आहे. तर गेल्या नऊ महिन्यांत कोरोनामुळे

दगावलेल्यांची एकूण संख्या ११ हजार ३०७ झाली आहे. रविवारी ११ हजारांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत २७ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण चाचण्यांपैकी बाधित रुग्णांचे प्रमाण १२ टक्क्यांच्या खाली आहे. तसेच 'आरटीपीसीआर' चाचण्यांमधून बाधित आढळण्याचे प्रमाण साधारण एक टक्क्यावर आले आहे.

### बालु फोर्ज इंडस्ट्रीज लिमिटेड

(पुर्वीची अमेझ एन्टाटेक लिमिटेड) सीआयप्त-एलन२१२००एमएच१९८९पीएलसी२५५९३३ १५६, १ला मजला, रघुलीला मेगा मॉल, पोईसर जिमखाना रोड, कॉदिवली (प.), मुंबई-४०००६७. दूर.: ८६५५०७५५७८ ई-मेल:amazeentertech@gmail.com, वेबसाईट:www.amazeentertechlimited.com ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(रु.लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेली मागील तिमाही	मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही	संपलेले वर्ष
तपशील	३०.०९.२०२० अलेखापरिक्षित	३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	३०.०९.२०१९ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	0.30	0.22	८.७९	२१.१३
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक				
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	(८२.४६)	(३.५४)	4.24	६.९९
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/				
किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याज पूर्व#)	(८२.४६)	(३.५४)	4.24	६.९९
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/				
किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याज नंतर#)	(८२.४६)	(३.५४)	4.24	8.04
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष				
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(८२.४६)	(३.५४)	4.24	8.04
समभाग भांडवल	34.00	34.00	34.00	३५.००
राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या				
लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	(८६.२३)		(२.३२)	(0.78)
उत्पन्न प्रतिभाग				
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)				
१. मूळ	(१६.२१)	(१.0१)	१.५0	१.१६
२. सौमिकृत	(0.93)	(१.0१)	१.५0	१.१६
<del></del>		- 2001 A		·

**टेप:** (अ) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजस गदर करण्यात आलेली तिमाही/वार्षिककरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाही/वार्षिककरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नम्ना कंपनीच्या www.amazeentertechlimited.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य ww.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

बाल फोर्ज दंडम्टीज लिमिटेडकरित (पूर्वीची अमेझ एन्टरटेक लिमिटेड सही/

> त्रिमान जसपालसिंग चांडोव पुर्णवेळ संचालव डीआयएन:0२८५३४४<sup>७</sup>

> > NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation

47 of the SEBI (LODR) Regulations, 2015)

**USHDEV INTERNATIONAL LIMITED** 

CIN:- L40102MH1994PLC078468

Regd. Office:- New Harileela House, 6th

Floor, Mint Road, Fort, Mumbai 400 023

Tele:- 91-22-61948888

Email:- cs@ushdev.com

Website:- www.ushdev.com

Pursuant to Regulation 47 read with

Regulation 29 of SEBI (LODR) Regulations

2015 and as advised by Mr. Subodh Kumar

Agrawal, Resolution Professional, the

Unaudited Financial Results for the guarter

and nine months ended 31st December

2020 will be considered on Monday, 8th

This information is also available on the

website of BSE Limited

(www.bseindia.com) and on the website of

**Company Secretary and Compliance** 

For Ushdev Internation

Issued with approval of

Resolution Professional

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

अध्यक्ष व पर्णवेळ संचालव

जगदीश देधिय

(रु.लाखात)

मित्सू केम प्लास्ट लिमिटेडकरिता

Limited

Officer

Sayli Munj

February, 2021 via video conferencing.

the Company (www.ushdev.com).

For Ushdev International Limited

Place: Mumbai Date: 27.01.2020

### इनटेक कॅपिटल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ७०८, मंजुशा इमारत, ५७, नेहरू प्लेस, नवी दिल्ली-१९००१९ परिशिष्ट ४ (नियम ८(१)) ताबा सूचना

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनात्शिय ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **इनटेड कॅपिटल लिमिटेड** यांचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट ल्ल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतरं १६.१०.२०२० रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार (१) मे. भगवान मोटास् ग्रा.लि. (कर्जदार), (२) संकेत दिलीप मेस्री (जामिनदार/तारणकर्ता), (३) श्रीमती रंजन दिलीप मेस्नी (जामिनदार), कर्ज करारनामा क्रमांक-एलएनआयएनडी००६१२ १३०००१६४१ दिनांक ३१.०८.२०१२, एलएनआयएनडी००६१२-१३०००१९०० दिनांक २८.१२.२०१२ आणि एलएनआयएनडी००११२-१३०००२१४० दिनांक १८.०३.२०१३ यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्षम रू.६,८६,३८,३७२/- (रूपये सहा कोटी शहाऐंशी लाख अडतीस हजार तिनशे बाहत्तर फक्त) जमा करण्यास स

..... कर्जदार/तारणकर्ता यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदाः तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. प्राधिकत अधिकारी असलेल ाराजकात प्रविचानिक विकास के बहुति के बहुति के अपने किया है। बालील स्वासिकत्वांनी सद्दं कांचाच्या करना १३ चे उपकरम (४) सहवाचिता सिक्युरिंद इंटोस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअवर्ग खाली नमूद केलेल्या मालमनेचा **तावा २६ जानेवारी, २०२१** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार/ताराणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मारुमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मारुमतेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी इ**नटेक** कॅ**पिटल लिमिटे**ड यांच्याकडे दिनांक ३०.०९.२०२० रोजी देय **रू.६,८६,३८,३७**२/ **(रूपये** 

सहा कोटी शहाऐंशी लाख अडतीस हजार तिनशे बाहत्तर फक्त) आणि त्यावरील व्याज व इ ... प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकल ८) च्या तरतुदी अन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

वासी/व्यावसायिक मालमत्ता जमीन/इमारत/संरचना आणि फिक्चर्स जे फ्लॅट क्र.१३०१ १३वा मजला, ए विंग, रुस्तमजी रॉयल को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, जयवं गर्ग, दहिसर (प.), मुंबई-४०००६८ (प्रतिभूत मालमत्ता) आणि (१) वापरलेले शारनोअ नीएनसी वर्टिकल मशिनींग, सेन्टर मॉडेल एचपीएम–३०, २०-पोझिशन ऑटोमॅटिक टुल तालुप्ता याद्यस्य मारामान, तन्दर माडस्य एवजालून २०, १० - माजुरान जादानाटका हुए केंजर, शारनोआ टायगर ५ सीएनसी कन्ट्रोल, विन्डोज ९५ बेस, (२) हेवी ड्युटी पॉवर रेर केंप ५०० टी एच फ्रेम गिअर्ड न्युमॅटीक क्लच कन्ट्रोल पॅनलसह, (३) हेवी ड्युटी पॉवर रेर कॅप ३०० टी एच फ्रेम गिअर्ड न्युमॅटीक क्लच कन्टोल पॅनलसह तसेच इलेक्ट्रीक मोटार्ससह 

दिनांक: २६.०१.२०२१ ठिकाण : नेहरू प्लेस, नवी दिल्ली

# रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

### LKP **LKP Securities Limited**

CIN: L67120MH1994PLC080039 Regd. Off. 203, Embassy Centre Nariman Point, Mumbai-400 021 Tel: 91-22-40024785 / 86 Fax: 91-22-22874787 **NOTICE** 

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, February 03, 2020, to interalia, consider and approve Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the third quarter ended December 31, 2020.

This notice can be accessed on the Company's website www.lkpsec.com and can also be accessed on the stock exchange's website at www.bseindia.com.

For LKP Securities Limited

Akshata Vengurlekar Place : Mumbai Date : January 27, 2021 Company Secretary

### IN THE COURT OF METROPOLITAN MAGISTRATE 26th COURT, BORIVALI, MUMBAI,

NOTICE IN C.C. NO..16/N/2021 C. R. NO. 439/18 of Dahisar Police Station, Mumbai

**Kunal Satish Thanaki** 

Add:- Building No. 1, Flat No. 43, Dindoshi Darshan, Shivdham Sankul, Opp. Fire brigade Centre, Malad (East), Mumbai.

Whereas an application has been made by Smt. Meena Pankaj Mehta for returned property (Copy of Application is attached here with).

i.e. Gold Lagad 15 gram & Cash Rs. 5,000/-You are hereby directed to remain present before this Court on 01/03/2021 at 1.00 AM (S.T.) to file you say. When the matter will be heard

Dated this 25th day of January 2021 Given under my hand and seal of Court.



Metropolitan Magistrate 26th Court, Borivali, Mumbai.

OFFER OPENING PUBLIC ANNOUNCEMENT UNDER REGULATION 18(7) OF SEBI (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011, AS AMENDED.

### FOR THE ATTENTION OF THE SHAREHOLDERS OF VANDANA KNITWEAR LIMITED (CIN: L18101RJ1995PLC072122)

Registered Office: H 585, Neelkanth Colony, Shastri Nagar, Bhilwara-311 001, Rajasthan

Tel No.: + 91 83850 41331; E-Mail ID: trendyknitwear@gmail.com Website: www.trendyknitwearlimited.com

This advertisement is issued by Mark Corporate Advisors Private Limited ("Manager to the Offer") for and on behalf of Mr. Siddharth Gattani ("Acquirer 1") and Mr. Shorya Gattani ("Acquirer 2") (hereinafter collectively referred to as "Acquirers") pursuant to Regulation 18(7) of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ["SEBI (SAST) Regulations, 2011"/"Regulations"], in respect of the Open Offer to acquire upto 5,56,32,300 Equity Shares of ₹ 1 each of Vandana Knitwear Limited ("VKL"/"Target Company") representing 26% of the Equity Share Capital/Voting Capital of the Target Company. The Detailed Public Statement ("DPS") with respect to the Offer was published on November 10, 2020 (Tuesday)

Publication	Language	Edition(s)
Financial Express	English	All Editions
Jansatta	Hindi	All Editions
Mumbai Lakshadeep	Marathi	Mumbai Edition
Prabhat Abhinandan	Hindi	Jaipur Edition
Rayalseema Samayan	Telugu	Hyderabad
The Committee of lands and add Director ("IDON") of the Township of the investment of the committee of the c		

The Committee of Independent Directors ("IDC") of the Target Company has issued recommendation (relevant extract) on the Offer, which was published on January 25, 2021 (Monday) in the above mentioned newspapers and the same are as under:

Recommendation on the Open offer, as to IDC is of the view that Open Offer is fair and reasonable whether the offer is fair and reasonable

lummary of reasons for recommendation

IDC has taken into consideration the following for making the recommendation IDC has reviewed (a) The Public Announcement ("PA") dated November 03, 2020 in connection with the Offer issued on behalf of the Acquirers (b) The Detailed Public Statement ("DPS") which was published on November 10, 2020 and (c) The Letter of Offer ("LoF") dated January 18, 2021.

Based on the review of PA, DPS and LoF, the IDC is of the opinion that the Offe Price of ₹ 0.40 (Paise Forty only) per Equity Share offered by the Acquirers (more than the highest price amongst the selective criteria mentioned under Justification of Offer Price) is in line with the regulation prescribed by SEBI under the Regulations and prima facie appears to be justified. However, the Public Shareholders should independently evaluate the Offer and take informed decision in the matter

Bigshare Services Private Limited, Registrar to the Offer, has confirmed that the Letter of Offer to the shareholders of the Targe

- Company whose names appear as on the Identified Date i.e. January 14, 2021 (Thursday) have been dispatched by January 21, 2021 (Thursday). However, accidental omission to dispatch or non-receipt of this LoF to or by any eligible shareholder entitled to this Open Offer shall not invalidate the Open Offer in any manner whatsoever. Additionally, the Letter of Offer is also dispatched through electronic mode to those Public Shareholders who have registered their email id with the depositories. The Public Announcement announcing the Open Offer, under Regulation 3(1) and 4 read with Regulation 13, 14 and 15 of the
- Regulations was made on November 03, 2020 (Tuesday). However, the Open Offer is now made pursuant to and in compliance with Regulation 4 of the Regulations. As on date, the Target Company is fully compliant with the listing requirements and there has not been any penal/punitive action
- taken by the Stock Exchange. Further, there are no non-listing of Equity Shares on any of the Stock Exchange. SEBI may initiate appropriate action against the outgoing Promoter(s)/Promoter(s) Group in terms of SEBI (SAST), 2011 and
- provisions of SEBI Act for certain delayed compliances by them. The Letter of Offer had been dispatched to all the Public Shareholders of the Target Company (through electronic mode or
- physical mode), whose names appear on the register of members of the Target Company and to the beneficial owners of the Target Company in dematerialized form or physical form whose names appear on the beneficial records of the respective depositories, in either case, at the close of business hours on the Identified Date i.e. January 14, 2021 (Thursday).
- A copy of the LoF is also available on the website of SEBI.
- The Final Observation Letter from SEBI was received on January 12, 2021 (Tuesday) and the comments have been duly incorporated in the Letter of Offer.
- 10) In the event, Selling Broker of the Public Shareholder is not registered with BSE Limited, Mumbai ("BSE") then that Shareholder can approach the Buying Broker and tender his/her Equity Shares through the Buying Broker viz. Sparkle Securities Solutions Private Limited to tender his/her Equity Shares under the Offer.
- In the case of Equity Shares held in physical form: Eligible Person(s) may participate in the Offer by confirming their consent to participate in this Offer on the terms and conditions as set out in the LoF. They can participate by submitting an application to their Broker/Selling Broker on the plain paper giving details regarding their Shareholding and requisite documents as mentioned in the LoF. They have to deliver Physical Share Certificates and other relevant documents along with the Transaction Registration Slip to the Registrar to the Offer by Registered Post/Speed Post/Courier/Hand Delivery so as to reach to the Registrar within two (2) days from the Closing of the Offer.
- In case of Equity Shares held in dematerialized form: The Seller Member would be required to transfer the number of Equity Shares by using the settlement number and the procedure prescribed by the Clearing Corporation of India Ltd. (Clearing Corporation) for the transfer of Equity Shares to the Special Account of the Clearing corporation before placing the bids/order and the same shall be validated at the time of order entry. The details of the Special Account of Clearing Corporation shall be informed in the issue opening circular issued by BSE/Clearing Corporation.

The Schedule of Activities has been revised and the necessary changes have been incorporated in the LoF. The Revised Schedule of Activities is in compliance with the applicable provisions of SEBI (SAST) Regulations, 2011 and the same is as under

Nature of Activity	Original Sche	dule	Revised Schedule			
	Date	Day	Date	Day		
Date of the PA	November 03, 2020	Tuesday	November 03, 2020	Tuesday		
Date of publishing the Detailed Public Statement	November 10, 2020	Tuesday	November 10, 2020	Tuesday		
Last date for filing of Draft Letter of Offer with SEBI	November 18, 2020	Wednesday	November 18, 2020	Wednesda		
Last date of a competing offer	December 03, 2020	Thursday	December 03, 2020	Thursday		
Latest date by which SEBI's observations will be received	December 10, 2020	Thursday	January 12, 2021	Tuesday		
Identified Date*	December 14, 2020	Monday	January 14, 2021	Thursday		
Last date by which the Letter of Offer will be dispatched to the Shareholders (Except the Acquirers and the Selling Shareholders) as on the identified date	December 21, 2020	Monday	January 21, 2021	Thursday		
Last date by which the recommendation of the committee of Independent Directors of the Target Company will be given and published	December 23, 2020	Wednesday	January 25, 2021	Monday		
Last Date for revising the Offer Price/number of shares	December 24, 2020	Thursday	January 27, 2021	Wednesda		
Date of Public Announcement for Opening the Offer	December 28, 2020	Monday	January 28, 2021	Thursday		
Date of Commencement of the Tendering Period ("Offer Opening date")	December 29, 2020	Tuesday	January 29, 2021	Friday		
Date of Closing of the Tendering Period ("Offer Closing date")	January 11, 2021	Monday	February 11, 2021	Thursday		
Last date for communicating Rejection/acceptance and payment of consideration for accepted equity shares or credit of unaccepted shares to demat account	January 25, 2021	Monday	February 26, 2021	Friday		

be sent. It is clarified that all the Shareholders (registered or unregistered) of the Target Company (except the Acquirers and the Selling Shareholders/Promoters) are eligible to participate in this Offer any time during the tendering period of the Offer. Capitalized terms used in this advertisement, but not defined herein, shall have the same meanings assigned to such terms in the PA,

DPS and the Letter of Offer. This advertisement will be available on the website of SEBI i.e. www.sebi.gov.in Issued by Manager to the Offer:



# **Mark Corporate Advisors Private Limited**

404/1, The Summit Business Bay, Sant Janabai Road (Service Lane), Off W. E. Highway, Vile Parle (East), Mumbai- 400 057 **Tel. No.:** +91 22 2612 3207/08 Contact Person: Mr. Manish Gaur E-Mail ID: openoffer@markcorporateadvisors.com SEBI Registration No.: INM000012128

On behalf of the Acquirers:

Siddharth Gattani

CIN: U67190MH2008PTC181996

Sd/-Shorya Gattani

("Acquirer 2")

संचालक मंडळाच्या वतीने व करिता झोडियाक जेआरडी एमकेजे लिमिटेड

नं. ५०५, सिंध्दीविनायक महावीर नगर, बिल्डिंग नं. ०१, एस.आर.ए. को. ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड, सी.टी.एस १२८ ओ/४ (pt), ओ/११ (pt), महावीर नगर, कांदिवली (वेस्ट), मुंबई-४०००६७, चे शेअर सर्टीफीकेट नं. **०६८,** डिस्टीन्कटीव नं. ३३६ ते ३४० हरवलेले आहे आणि त्यांनी डुप्लीकेट शेअर सर्टीफीकेटसाठी अर्ज केला आहे या बाबतीत कोणाची काही हरकत/ दावा असल्यास तर त्यांनी सेक्रेटरीला या जाहीरातीच्या १५ दिवसाच्या आत लेखी सुचीत करावे त्यानंतर कुठलाही दावा मान्य करणार नाही आणि सोसायटी डुप्लीकेट शेअर सर्टीफीकेटसाठी

कार्यवाही सुरु करेल. सही /-सेकेटरी दिनांक: २८/०१/२०२१

ठिकाण: मुंबई दिनांक: २५.०१.२०२१

जाहेर नोटीस

श्री विनोद भिकु दरेकर ओनर / मेम्बर रूम

**PUBLIC NOTICE** Notice is hereby given that, Shri. Sabhajeet Singh Ramnaresh Singh who was member of Flat No. F-11 on the 6th loor, having below mentioned address died on 10/02/2020 without making any nomination. Mr. Rakesh Sabhajit Singh and Mrs. Chandravati Sabhajit Singh, the legal heir of the said deceased member has applied for membership in respect of aid Flat No. F-11 on the 6th Floor.

The society hereby invites claims or objections with certified documents from he heir / heirs or other claimants / bjectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital / Property of the society for transferring the said Flat No. Flat No. F-11 on the 6th Floor to Mr. Rakesh Sabhajit Singh and Mrs. Chandravati Sabhajit Singh within a period of fifteen days fron he date of publication of Notice an ntact the Hon. Secretary of the societ tween 8.00 p.m. to 9.00 p.m. If no claims / objections are received ithin the period prescribed above, the

ociety shall be free to deal with the nares and interest of the deceased tembers in the capital / property of the society in such manner as are provided inder the Bye – Laws of the society. Hon. Secretary

Hsg. Soc. Ltd. 66, Walkeshwar Road, Mumbai 400006 Place: Mumbai Date: 28/01/2021

# PUBLIC NOTICE

02 & 603/ A-WING in the building of the Society, died 28 & 608/ A-WING in the building of the Society, died of Ariza@109 without making any nomination. The societ preby invites claims or objection from the heir or heirs o her claimant or claimants/objector or object to the transfe the said shares & interest of the deceased member in the pital/property of the Society within a period of 15 cays from publication of this notice, with copies of such document of the profish is support of his/her/their claims/objection ir transfer of shares and interest of the deceased member in e capital/property of the Society. If no claims/objections are creeved within the period prescribed above, the society said free to deal with the shares and interest of the decease member in the capital/property of the society in such manne aber in the capital/property of the society in such mag s provided under the bye-law of the society, ns/objections, if nay received by the society, trans res and interest of the deceased member in tares and interest of the deceased memor in to pital/property of the society shall be dealt within it anner provided under the bye-law of the society. A copy e registered bye-law of the society is available for inspective the claimants/objectors, in the office of the society/ with the cretary of the society between 11.00 AM to 6.00 P.M from it. ate of publication of the notice till the date of expiry of i For and on behalf of,
The ANKUR ENCLAVE CO-OP.HSG. SOC. LTD. (Secretary/Chairma
Place : Mira Road / Date : 28/01/2021

हरविले आहे मी संतोष भिकाजी सावंत दिनांक २३ जानेवारी २०२१ रोजी MIDC अंधेरी प्रवास दरम्यान खालील कागदपत्र माझ्याकडून गहाळ झालेले आहे. १८१८। बँकेचे CONTRACTOR FOR ICICI CARD NO.

२१००८३५ (नाव - संतोष भिकाजी सावंत)

Valid id (०१ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर 5058) सदर कागदपत्र कोणास सापडल्यास ९९३०४२७४४० या मोबाईलवर संपर्क

स्थान : मुंबई दिनांक : २८/०१/२०२१

# Mr. Subodh Kumar Agrawa Reg. No. IBBI/IPA-001/IP-P00087/2017-18/10183

मित्सू केम प्लास्ट लिमिटेड सीआयएनः एल२५१११एमएच१९८८पीएलसी०४८९२५ नोंदणीकृत कार्यालय: ३२९, गाला कॉम्प्लेक्स, ३रा मजला, दिनदयाळ उपाध्याय मार्ग,

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०५ च्या नियम २९(१)(अ) सहवाचिता नियम ४७ नुसार ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरित कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, पुनर्विलोकन व स्विकारणे याकरिता मंगळवार, फेबवारी २०२९ रोजी सारां ५ ००वा कंपनीच्या संचालक मंडलाची सभा होणार आहे. सदर अधिनियमाच्या निय ४७(२) नुसार सदर सूचना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्य www.mitsuchem.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ठिकाण: मुंबई दिनांक : २७ जानेवारी, २०२१

## ZODIAC - JRD -MKJ LIMITED DIAMONDS . JEWELLERY . PRECIOUS & SEMI PRECIOUS STONES

**नोंदणीकृत कार्यालय: ९१०,** पारेख मार्केट, ३९ जे.एस.एस.रोड. केनेडी ब्रिज समोर. ऑपेरा हाऊस. मंबर्ड-४००००४ (भारत) वेबसाईट: www.zodiacjrdmkjltd.com ई-मेल: info@zodiacjrdmkjltd.com

परिशिष्ट १ ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही/नऊमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४७(१)(बी) पहा

संपलेली तिमाही       अ.     तपशील     ३१.१२.२० अलेखापरिक्षित १९४.९३       १.     काळावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)     ३१.९८     २०.७९     २०.५८       ३.     कपपूर्व काळावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)		39.99.99	संपलेले वर्ष ३१.०३.२०
क्र.         अलेखापरिक्षित         अलेखापरिक्षित         अलेखापरिक्षित         अलेखापरिक्षित         अलेखापरिक्षित         अलेखापरिक्षित         १९४.९३           १.         कालावधीकरिता         निवचळ नफा/(तोटा)         १९४.९४         २०.५८         २०.५८           ३.         करपूर्व कालावधीकरिता         निवळ नफा/(तोटा)         २०.५८         २०.५८	अलेखापरिक्षित		
२. कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) ३१.९८ २०.७९ २०.५८ ३. करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			लेखापरिक्षित
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) ३१.९८ २०.७९ २०.५८ ३. करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	४८८.५२	८९२.०५	१३१३.१९
	५३.१0	६७.२०	60.88
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) ३१.९८ २०.७९ २०.५८	43.80	६७.२०	<b>60.8</b> 8
<ul> <li>अरानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)</li> <li>(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)</li> <li>१३.३५</li> <li>१८.९०</li> <li>१५.२४</li> </ul>	₹.১६	४५.५८	88.80
५. कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) 0.0३ 0.0९ 0.0९	0.02	0.08	0.80
६. समभाग भांडवल ५१७.७२ ५१७.७२ ५१७.७२	५१७.७२	५१७.७२	५१७.७२
७. मागील वर्षांच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव			६१६६.0९
८. उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)			
अ) मूळ 0.२६ 0.३७ 0.२९ ब) सीमिकृत 0.२६ 0.३७ 0.२९	80.0 80.0		

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे टीप: वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५ चे नियम ३ अन्वये विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार आणि त्यातील आवश्यक सुधारणेअंतर्गत तयार केले आहे. सदर अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तदनंतर २७ जानेवारी, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्या आले आणि ते वैधानिक लेंखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे.

कंपनी मुख्यत: हिरे व्यवसायात कार्यरत आहे आणि तद्नुसार इंड-एएस १०८ प्रमाणे कोणताही वेगळा निष्कर्ष योग्य विभाग नाही.

कोविड-१९ करिता जबाबदार सार्स-कोवि-२ वायरसचे संपुर्ण जगभरात व भारतात प्रसार झालेला आहे. ११ मार्च, २०२० रोजी कोविड-१९ चा उद्रेक जागतीक आरोग्य संघटनेने जागतीक महामारी म्हणून घोषित केले. २४ मार्च, २०२० भारतीय शासनाने २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केले जो पुढे संपुर्ण देशभरात वायरसचा प्रसार रोखण्यासाठी ३१ मे, २०२० पर्यंत वाढविण्यात आला. ३० मे, २०२० रोजी शासनाने काही विशिष्ट कन्टेनमेंन्ट झोनच्या बाहिर काही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. तसेच अशा कन्टेनमेंन्ट झोनमध्ये ३० जून, २०२० पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला. तर काही राज्यात ३१ जुलै, २०२० पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला होता.

बाजारावर प्रचंड विपरीत प्रभाव पडला आणि जागतीक व स्थानिक आर्थिक प्रक्रियेत घट झाली. ज्याचा संपुर्ण परिणाम कोविड–१९ उद्रेकाने आलेल्या प्रतिबंधानंतरही जाणवला. लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या कार्यचलन अडचणींना तांत्रिक निवारणामार्गे वर्क फ्रॉम होम असे उद्देशून काम सुरू करण्या

कोविड-१९ च्या प्रसारामुळे आणि तद्नंतर लॉकडाऊन लावण्यात आल्याने संपुर्ण रिटेल इंडस्ट्रीवर अडचणी आल्या. कंपनीला कोविड-१९ मुळे प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला, ज्यामध्ये ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या कार्यचलनावर विपरीत परिणाम झाला. त्रैमासिक कामगिरीवर अनिश्चित व्यत्ययामुळे नकारात्मक प्रभाव आला आणि व्यवसाय व वित्तीय निष्कर्षावर प्रभाव सुरू राहिला. सदर अडचणीमध्ये कोविड-

कंपनीला विश्वास आहे की, मालमत्ता मुल्य निष्पादनावर सदर महामारीचा प्रभाव असणार नाही. कंपनीने त्यांचे वित्तीय स्थिती, परिसमापन व कार्यचलनाव विद्यमान महामारीमुळे येणाऱ्या परिणामावर योग्य तो प्रभाव आणि विकासावर निट लक्ष दिले आहे आणि या अनिश्चित स्थितीत त्याचा प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न केले आहेत. सदर परिस्थिती पुढे सुधारत असल्याने सदर वित्तीय निष्कर्षाच्या मान्यता तारखेला केलेल्या अंदाजित वर्णनापासून वेगळे देण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.

> सही/-जयेश जे. झवेरी

दिनांक: २७ जानेवारी, २०२१

### विशेष वसुली व विक्री अधिकारी शिक्का (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये नियुक्ती)

Notice is hereby given that SHRI PRAFULLA TALAKCHAND GANDHI member of EASTERN COURT CHS Ltd 04-2008, (before the Registration of the Society) without making any Nomination for the above Flat. His Legal Heirs had applied to the society for Transmission of the said Flat and Share Certificate in favour of other co-owners SHRL TEJAS PRAFULKUMAR GANDHI & SMT. NEELA PRAFULLA GANDHI name The Society hereby invites claims or objections from any person/s and or bank/s or financial institution/s or organization/s for the Transmission of Share Certificate नववी ते बारावीचे वर्गही सुरू for Flat No. A-501 Eastern Court CHS Ltd. Cross Rd of Tejpal and Parleshwar Road, करण्यासाठी पालिकेने संमती Vile Parle East, Mumbai 57. दिलेली नाही. The Objection to be raised within 15 (Fifteen) days from today, along with relevant original documents, by prior appointment of the Secretary on 9820285573

### कंपनी सचिव व सक्षम अधिकारी सोपवण्यात आला आहे. नमुना झेड नियम १०७ पो-नियम (११(ड-१) पहा. स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबतची नोटीस

मुंबई

आहे.

ज्याअर्थी, खाली सही केलेला विशेष वसली व विक्री अधिकारी, के. आर. जाधव, विशेष वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे १०७ अन्वये नियुक्ती) असुन दिनांकः २७.१०.२०१८ रोजी मागणीची नोटीस ऋणको श्री. जयवंत नारायण गाडगे यांना देऊन सदर नोटीशीमध्ये नमुद केलेली रक्कम रू. १८,३६,४०८/-(अक्षरी अठरा लाख छत्तीस हजार चारशे आठ रूपये फक्त) सदर नोटीस . मिळाल्याच्या दिनांका पासन आणि ऋणको याने रक्कम जमा करण्यास कसुर केली आहे. खाली सही करणाऱ्याने दिनांकः २२/११/२०१८ रोजी जप्तीची नोटीस दिली असुन, पुढे निर्दिष्ट केलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे ऋणकोला याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे. आणि सर्व नागरिकांना, खाली निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने त्याला/तिला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १०७ (११(ड-१) (एक) अन्वये दिलेल्या अधिकारानुसार दिनांक १९.०८.२०१९ या दिवशी सिंबॉलिक ताबा घेतला आहे

विशेष करून ऋणकोला आणि सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे कि, सदर मालमत्तेसंबधी कोणताही व्यवहार करू नये आणि केल्यास श्री. जयवंत नारायण गाडगे यांच्या बोजाची रक्कम रू. २५,२६,५३८/-आणि त्यावरील व्याज, याला अधिन राहावे लागेल.

# स्थावर मालमत्तेचे वर्णनः-

मौजेः रूम नं. ३६७, अजिंक्यतारा को-ऑप हौ. सोसायटी लि. माकडवाला चाळ, श्री मरी माता मंदीरजवळ, रामनगर अ विभाग, घाटकोपर (प) ४०० ०८६. येथील मालमत्ता.

दक्षिणेस :- गल्ली पुर्वेस :- सुरेश भारे यांचे घर पश्चिमेस :- संतोष जाधव यांचे घर ठिकाण :- मालवणी मालाड (प) मुंबई- ४०० ०९५.

दिनांक :- २८.०१.२०२१

उत्तरेस :- रस्ता

के. आर. जाधव

सेबी परिपत्रक सीआयआर/सीएफडी/सीएमडी/१५/२०१५ दि.३० नोव्हेंबर, २०१५ जे दि.५ जुलै, २०१६ रोजीचे सेबी परिपत्रक आवश्यकतेनुसार सदर अलेखापरिक्षित त्रैमासिक निष्कर्षाच्या नमुन्यात केले आहे.

मागील कालावधीचे आकडे हे चालु कालावधी प्रस्तुतीकरणाच्या निश्चितीसाठी आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुनर्वर्गीकृत/पुर्ननमुद केले आहेत

कोविड-१९ मळे ग्राहकांचे वर्तणक व महामारी भितीमळे व्यवसायावर तसेच वैयक्तिक प्रक्रियेवर निर्बंध आले ज्यामळे जागतीक व भारतीय वित्तीय

१९ पासून आमचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करण्यास आमचे प्राधान्य आहे.

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:०००२०२७७

("Acquirer 1") Date: January 28, 2021
Place: Mumbai